

HQ/CS/CL.24B/17146 June 9, 2021

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051

SYMBOL: TATACOMM

**BSE Limited** P.J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001 Scrip Code: 500483

Dear Sir / Madam,

Sub: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

We hereby enclose copies of the newspaper notice published in the Free Press Journal (English) and Navshakti (Marathi), providing information regarding the 35th Annual General Meeting of Tata Communications Limited ('the Company'); the Annual Report of the Company for financial year 2020-21; e-Voting and book closure, in compliance with Regulations 42 and 44 of the SEBI Listing Regulations; applicable provisions of the Companies Act, 2013 read with the Rules made thereunder and the circulars issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI, as amended from time to time.

The above information is also available on the website of the Company at www.tatacommunications.com.

This information is for your records.

Thanking you,

Yours faithfully, For Tata Communications Limited

> Zubin Patel Company Secretary and Compliance Officer

# कार्यपालक अभियंता का कार्यालय ग्रामीण विकास विशेष प्रमंडल, गुमला। rdsdgumla123@gmail.com

# शुद्धि पत्र

इस कार्यालय के पत्रांक 532 दिनांक 20.05.2021 द्वारा आमंत्रित निविदा सूचना संख्या-RDD/SD/GUMLA/01/2021-22 जिसका पी०आर०(PR)सं०246742Rural Development (2021-22)D है, में अपरिहार्य कारणों से आंशिक संशोधन किया जाता है।

क्रम संख्यावार निम्नवत पढा जाय:— वेबसाइट में निविदा प्रकाशन की तिथि — 29.06.2021

ई—निविदा प्राप्ति की अंतिम तिथि एवं समय — 06.07.2021 अपराहन 5:00 बजे तक ।

ग्रामीण विकास विशेष प्रमंडल, गुमला / मुख्य अभियता कार्यालय, ग्रामीण विकास विशेष प्रक्षेत्र, एफ० एफ० पी० भवन धुर्वा, राँची में निविदा शुल्क, अग्रधन की राशि, Bank Credit Certificate एवं Affidavit जमा करने की तिथि एवं समय ०७ ०७ २०२१ अपराहन ०५:०० बजे तक L

निविदा खोलने का स्थान — मुख्य अभियंता कार्यालय, ग्रामीण विकास विशेष प्रक्षेत्र, एफ0 एफ0 पी0 भवन, धुर्वा, राँची [ निविदा खोलने की तिथि एवं समय – 08.07.2021 अपराह्न 2:00 बजे | निविदा आमंत्रित करने वाले पदाधिकारी का नाम एवं पता :– कार्यपालक अभियंता, ग्रामीण विकास विशेष प्रमंडल

डूँ—निविदा प्रकोष्ठ का दूरभाष सं० – 9430154806 (संबंधित कार्यपालक अभियंता का दूरभाष नम्बर) निविदा शुक्क राष्ट्रीयृकृत बैंक द्वारा निर्गत ड्राफ्ट या बैंकर्स चेक जो कार्यपालक अभियंता, ग्रामीण विकास विशेष प्रमंडल

विस्तृत जानकारी के लिये वेबसाईट www.jharkhandtenders.gov.in एवं कार्यालय की सूचना पट्ट पर देखा जा सकता है। कार्यपालक अभियता ग्रामीण विकास विशेष प्रमंडल, गुमला।

PR 247681 (Rural Development) 21-22 (D)

Room No. 14, Shama Manzil, 13A Navpada, Bandra (E), Mumbai - 400 051 2) Mr. Hayat, Full name not known Aged 54, occupation business Room No. 14, Shama Manzil, ISA Navpada, Bandra

(E) . Mumbai - 400 051

Aged 67, occupation business

IN THE COURT OF SMALL

CAUSES AT MUMBAI

(BANDRA BRANCH)

R. A. E. SUIT NO. 47 OF 2019

Mohammed Shamim Khan

Aged 51 years, occupation

business S/o Momin Khan

residing at Shama Manzil,

ISA Navpada, Bandra (E),

Mumbai - 400 051 Mobile

No.9920617988. Email-Nil

1) Shri Noor Mohammad

V/S.

Karimuddin Qureshi

... Plaintiff

The Defendant No. 2

abovenamed, Whereas the Plaintiff above named has instituted the suit against the Defendants praying that the defendants he ordered and decreed to quit, vacate and deliver the vacant and peaceful possession of the suit premises namely Room No. 14, Shama Manzil, C.T.S. No. A/86, ISA Navpada, Bandra (E), Mumbai 400 051 to the plaintiff and for

You are hereby summoned to file your written statement with a list of documents relied upon on or before 23rd June, 2021 at 02.45 pm. and appear before the Court Room No. 34 in person or by a duly authorized pleader of the Court, duly instructed and able to answer all material questions relating to the suit. You will bring with you or send by your pleader, any documents in which you intend to rely in support of your defence and you are hereby required to take notice that in default of filing the written statement or your appearance on the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence.

Given under the seal of the Court, this 07th January, 2019



Place: Mumbai.

other reliefs.

Sd/-(M. K. Shringare) Additional Registrar Dated: 07/06/2021.

## **RBL BANK LTD.**

RBLBANK

KBL DANN LID.

Administrative Office: 1st Lane, Shahupuri, Kolhapur-416001.

Controlling Office: One India bulls Centre, Tower 2B, 6th Floor, 841, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai-400013 National Operation Centre: Techniplex-1, 9th Floor, Off. Veer Savarkar Flyover, Goregaon (West), Mumbai-400062 Securitisation Notice under S. 13(2) of SARFAESI Act, 2002.

We, RBL Bank Limited the secured creditor of Applicant & Co-Applicant mentioned in column no.2 below inform you all that your account has been classified as Non-performing Account in our accounts on 25/03/2021 pursuant to your defaults in making payment/repayment of principal and interest. An amount Rs. 15,35,147.93/- (Rupees Fifteen Lakhs Thirty Five Thousand One Hundred Forty Seven and Ninety Three Only) is now due and payable by you as or 28.05.2021 together with further interest thereon to RBL Bank Ltd.

In spite of our repeated demands you have not paid the amount(s) outstanding in your account(s) and you have not discharged your liabilities. We, therefore, issued notice under section 13(2) of Chapter III of the securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 on 28/05/2021 demanding payment of the above mentioned amounts together with further interest applicable at the contracted rates, costs, charges, othe moneys to discharge your liabilities in full within 60 days from the date of the notice.

		2	)	4
	Sr. No.	Name of Borrower, Loan Amount and Loan Account No.	Description of the property mortgaged	NPA Date & Amount O/s
	1. 2. 3.	Nadish S Bhatia (Borrower), A - 604, Sadguru Complex Phase I, Gen A K Vadya Marg, Filim City Road, Goregaon East, Mumbai - 400063 Nadish S Bhatia (Borrower), B-701, 7th Floor, Sausaliokia Park, Prathamesh Complex, Veera Desai Road, Andheri West, Mumbai - 400053 Deepika Bhatia (Co-borrower), A - 604, Sadguru Complex Phase I Gen A K Vadya Marg, Filim City Road, Goregaon East, Mumbai - 400063 Deepika Bhatia (Co-borrower), B-701, 7th Floor, Sausaliokia Park, Prathamesh Complex, Veera Desai Road, Andheri West, Mumbai - 400053 Loan No: 9205090. Loan Amount: Rs.20.30.000/-	Property Owned By: Nadish S Bhatia & Deepika Bhatia Residential Property Bearing Flat No. 604 on 6th Floor Wing 'A' Admeasuring Area of 57.13 Sq. Mtrs. in the building known as "Sadguru Complex", Phase I, situated at A.K. Vaidya Marg, Near Vagheshwari Temple, Film City Road, Goregaon (East), Mumbai - 400063.	NPA Date: 25/03/2021 Total amount of Rs. 15,35,147.93/- standing due as on
- 1			1	

Now the authorized officer of RBL Bank Ltd. do hereby publish the contents of the above demand notice as provider under the Rules for discharge your liabilities in full, failing which, we shall, without any further reference, be constrained to enforce the following security created by you in our favour by exercising any or all the rights given under the said Act. Please note that this publication is made without prejudice to such rights and remedies as are available to RBL Bank against the borrower and the guarantors of the said financial under law. You are further requested to note that as pe section13(13) of the said Act, you are restrained/prohibited from disposing of or dealing with the above security of transferring by way of sale, lease or otherwise of above secured asset, without our prior written consent Sd/- Authorised Office

**CAPRI GLOBAL CAPITAL LIMITED** 

Registered & Corporate Office:- 502, Tower-A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400013 Circle Office: Capri Global Capital Limited 2nd Floor ,38 Pusa Road Rajendra Place, New Delhi-110005

(immovableproperty)
All Piece and Parcel of Unit/Flat No. 703, situated on 7th Floor, F-Wing, admeasuring 455

Thane, Maharashtra – 421201, alongwith Construction thereon Present and Future both.

All Piece and Parcel of OD Plot/Room No. 904 in the building known as Oshiwara Royal Sand

Cooperative Housing Society Limited, admeasuring 17.6 Sq. Mts. Carpet area and stand on land bearing survey no. 41 Part, CTS No. 1 of Village Oshiwara and situated at Part of Adarsh

Colony, Oshiwara MHB Colony, Code No. 034, EWS, Link Road, Jogeshwari West, Mumba Maharashtra — 400102, alongwith Construction thereon Present and Future both; an

Bounded as: West By: Internal Road North By: Room No. 903 South By: Chawl East By: Chaw

PROPERTY NO. 1 All Piece and Parcel of a. Flat No. 13, admeasuring 418 Sq Ft., (carpet area), on 2nd floor

. Flat No. 14, admeasuring 418 Sq Ft., (carpet area), on 2nd floor . Flat No. 16 admeasuring 418 Sq Ft., (carpet area), on 2nd floor

1. Flat No. 37, admeasuring 657 Sq. Ft. (carpet area), on 1st floor e. Flat No. 3, admeasuring 435 Sq. Ft (carpet area) in Wing No. A, on Stilt Floor . Flat No. 21, admeasuring 424 Sq. Ft (carpet area) in Wing No. B, on 1st floor g. Flat No. 23, admeasuring 720 Sq. Ft (carpet area) in Wing No. B, on 2nd floor

Flat No. 24, admeasuring 720 Sq. Ft (carpet area) in Wing No. B, on 1st floor

. Flat No. 27, admeasuring 418 Sq. Ft (carpet area) in Wing No. C, on Stilt Floor Flat No. 29, admeasuring 435 Sq. Ft (carpet area) in Wing No. C, on Stilt Floor Flat No. 38, admeasuring 714 Sq. Ft (carpet area) in Wing No. C, on 1st floor

. Flat No. 40, admeasuring 435 Sq. Ft (carpet area) in Wing No. C, on 2nd floor

PROPERTY NO. 4 All that Piece and Parcel of constructed Block E, adme

Hissa No. 1 to 8/(2)/1, situated at Village Saswad, Taluka Purender, District - Pune,

Maharashtra - 412104, alongwith Construction thereon Present and Future both.
PROPERTY NO. 2 All Piece and Parcel of Shop No. 14, 15 and 20, admeasuring 182.64 Sq. Mi

i.e., 1966 Sq. Ft., on the Ground Floor, in the Building known as "Abhishri Gardens" constructed on the land bearing Survey No. 7, Hissa No. 1 to 8/(2)/1, situated at Village Saswad, Taluka Purender, District — Pune, Maharashtra, Alongwith Construction thereon

PROPERTY NO. 3 All Piece and Parcel of Shop No. 6,7, 8,9 and 10, admeasuring 100.68 Sq.

Mts. (carpet), on the Ground Floor, in the Building known as "Abhishri Gardens" constructed

on the land bearing Survey No. 7, Hissa No. 1 to 8/(2)/1, situated at Village Saswad, Taluka Purender, District – Pune, Maharashtra, Alongwith Construction thereon Present and Future

Mts., consisting of Ground Floor and First Floor of land bearing Plot No. 48, 49, 51, 52, 53, 54

S No. 7, Hissa No. 1 to 8/(2)1, admeasuring about 496.80 Sq. Mts., at Village Saswad, Near Shivaji English Medium School, Taluka Purandar, District Pune, Maharashtra

Sq. Ft. (Carpet Area), Rhine, Casa Rio Gold, Kalyan Shill Road, Dombivali East, District

DEMAND NOTICE

Under Section 13(2) of the Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. The undersigned is the Authorised Officer of Capri Global Capital Limited .(CGCL) under Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act). In exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the Authorised Officer has issued Demand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the following Borrower(s) (the "said Borrower(s)"), to repay the amounts mentioned in the respective Demand Notice(s) issued to them that are also given below. In connection with above, Notice is hereby given, once again, to the said Borrower(s) to pay to CGCL, within 60 days from the publication of this Notice, the amounts indicated herein below, together with further applicable interest from the date(s) mentioned below till the date of payment and/or realization, payable under the loan agreement read with other documents/writings, if any, executed by the said Borrower(s). As security for due repayment of the loan, the following assets have been mortgaged to CGCL by the said Borrower(s) respectively.

Place: Mumbai Pankaj Bhagat - RBL Bank Ltd. Date: 28/05/2021

**Demand Notice** 

**Date and Amount** 

24-05-2021

20,56,834/-

24-05-2021

48,05,797/-

24-05-2021

3,33,86,733/-

0

respectively.

S.N. Name of the Borrower(s)/

(Co-Borrower)

Guarantor(s)

Orbit Science Academy (Borrower)

2. (Loan Account No.LNMEMUM000011656,

Classic Production (Borrowe

LNBLGOR000051221 Andheri Branch)

Kamlesh Dhirajlal Bhuptani, Bhuptani

(Loan Account No.LNCGCPUNTL0000004465,

LNCGCPUNTL0000003052 Pune Branch)

Chandrakant Jagtap, Jagtap Chandrakant

Ltd., M/s Silver Jubilee Infrastructure Ltd.

N , M/s Silver Jubilee Investments Pvt.

Silver Jubilee Motors Ltd (Borrower)

Kiranpal Singh M Ahulwalia, Sanjay

Place :- Maharashtra Date :- 09.06.2021

1. (Loan Account No.LNCGCMUMTL0000003896

Dilipkumar H Pandey, Indravati H Pandey

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that, my clients, Mr. Bhavik Dinesh Mehta and Mr. Dinesh Mulchand Mehta are the joint Members of Sambhavnath Tower C H S Ltd; and joint owners of Flat No. 1002, Tenth Floor, Sambhavnath Tower C H S Ltd; Sudha Park, Garodia Nagar Ghatkopar (East) Mumbai 400077 admeasuring 856 Sq.Ft. Built up area (hereinafter referred to as "the Said Flat)" purchased vide an Agreement for Sale dated 22/07/2010 bearing Document Registration Serial No BDR-14/6129/2010 from M/S. Pioneer Constructions & Consultants The society had issued a Share Certificate numbered 072 for Five Shares, bearing Dist Nos.356 to 360 dated 04/02/2012. My clients further

state that they have lost / misplaced the original Agreement for Sale and original Share Certificate and that they have not mortgaged the same under any guise with any person or institution nor have they sold or transferred the said Flat to anyone. That any claimant / objector / person legal heirs / individual / firm / company having rights, title, interest, benefit objection, claim or demand of any nature whatsoever in and upon in the said Flat by way of sale, transfer, contracts, Agreement, mortgage, charge, lien, legacy, assignment, trust, easement, exchange, inheritanc gift, succession, maintenance, occupation, possession or otherwise howsoever shall submit their grievance with copies of such documents and other proofs in support of their claim / objection within a period of 15 days of this Notice at 29/848, Ground Floor, Pant Nagar, Ghatkopar (East), Mumbai - 400075 otherwise if the said grievance of obstacles of objections raised by them after the expiry of said period of 15 days shall not be entertained. This notice is published for informing that my clients may enter into a Conveyance Deed after the expiry of the said period of 15 days, failing which the negotiations shall be completed without any reference to such claims and the claims, if any, shall be deemed to have been given up or waived. If anyone has found the Documents they are nere with requested to kindly contact the Advocate and hand over the

(Advocate, High Court Mumbai Date: 09-06-2021

वैक ऑफ़ बड़ौदा Stressed Asset Management Branch: (SAMB) Bank of Baroda FERRICA STANK ID STANK MARK

Original Documents.

Fort, Mumbai-400023. Email: sammum@bankofbaroda.co.ir

NIMISH N. SAVLA

Form B [See Rule 7(1)] **DEMAND NOTICE** [Under rule 7(1) of the Insolvency and Bankruptcy (Application to Adjudicating Authority for Insolvency Resolution Process of Personal Guarantors to Corporate Debtors) Rules, 2019] (Registered A<sub>I</sub>D) Date: 19.05.202

Mr. Deepak P. Tikekar, 12, Swami Samarth Co-op, Housing Society Limited, Plot No. 23 Sector 13, Khanda Colony, New Panvel, Navi Mumbai - 410206, Maharashtra

Bank of Baroda, Stressed Assets Management Branch, Dena Building,  $\mathbf{1}^{\text{st}}$  Floor,  $\mathbf{17}$ -B, Homji Street, Horniman Circle, Fort, Mumbai-400023 Subject: Demand Notice in respect of unpaid debt in default due from M/s. Lakeland Chemicals(India)Limited under the Code.

1. This letter is a demand notice of unpaid debt in default due from M/s. Lakelan

Chemicals (India) Limited

2. Please find particulars of the unpaid debt in default below: PARTICULARS OF DEBT

Total outstanding debt (including any interest or penalties):- Rs.211,02,89,487.86 (Rupees Two Hundred Eleven Crores Two Lacs Eighty Nine Thousand Four Hundred Eighty Seven and Paise Eighty Six only) as on 10.05.2021 plus unapplied interest e.f. 11.05.2021 and other relevant charges till the date of full and final payment

Amount of Debt in default: Rs. 211,02,89,487.86 (Rupees Two Hundred Eleven Crores Iwo Lacs Eighty Nine Thousand Four Hundred Eighty Seven and Paise Eighty Six only) as on **10.05.2021** plus unapplied interest w.e.f. **11.05.2021** and other relevant charges till the date of full and final payment/realization.

Date when the debt was due: 31.04.2013 4 Date when the default occured: -31.07.2013

5	Nature of Debt	(Rs.In Crores)
	Particulars	Limit as per sanction letter dated 30.12.2016
	Fund Based	
	Cash Credit (Hyp. Of stock & Book Debts) Sub Limit	86,00
	a) PC/PCFC	(15.00)
	b) FBP/UFBP/FCBD/PSDL	(18.00)
	Term loans	36.97
	Drawing Against Uncleared Effects (DAUE)	1.25
	Bill Discounting under LC	2.00
	Total Fund Based	126.22
	Non-Fund Based	7,50
	Forward Exchange Contract	0,60
	(5% of notional exposure limit-Rs. 12.00 crores)	
	Total Non-Fund Based	0.00
	Total Exposure	134.32

Secured debt including particulars of security held, the estimated value as per the creditor (asapplicable), and details of securities date of its creation its Securities in the account of M/s, Lakeland Chemicals (India) rimary Security: Hypothecation charge on Stocks and Book Debts

Primary Security: Hypothecation charge on Stocks and Book Debts

COLLATERAL SECURITY: a) Equitable Mortgage of property consisting factory land bearing survey no 63 H.No 6A/2 admeasuring about 0.470-HRP i.e. 4700.00 sq mtrs and survey no 63 H.No 6B/1 admeasuring about 0.470-HRP i.e. 4700.00 sq mtrs and survey no 63 H.No 6B/1 admeasuring about 0.27-0 HRP i.e. 2700.00 sq mtrs, totally admeasuring about 10700.40 sq mtrs. At Village Madap, Taluka, Khalapur, Dist Raigad within the limit of Gram Panchayat House No 6 admeasuring about stayed so sq the function of the property consisting factory land bearing survey no 63 H.No 6A/1 admeasuring about 0.33-4 HRP i.e. 3300.40sq mtrs and survey No 63 H.No 6B/2 admeasuring about 0-20-0 HR i.e. 2000.00 sq mtrs totally admeasuring about 5300.40 sq mtrs. At Village Madap, Taluka Khalapur,Dist Raigad within limit of gram panchayat Madap along with the structures standing thereon having built up area of about 6900 sq.ft. total area of the building togetherwith all buildings and structure standing thereon or to be erected hereinafter and the plant and machineries attached to the each or permanently fastened to anything attached to the earth. c) Equitable Mortgage of Land at Gut no 62/1A Admeasuring About 0-63-0 HRP having revenue assessment of Rs 2.35 crs situated at revenue village Madap, Taluka Khalapur, Dist Raigad.d)Personal Guarantee of Mr. Deepak P. Tikekar, & Mr.Vijay Narayan Athalye Unsecured debt (as applicable):-Not applicable

7 Unsecured debt (as applicable):- Not applicable

Details of retention of title arrangements (if any) in respect of goods to which the debt efers (attachacopy). Please refers the Letters of Guarantees / Guarantee Agreements

Particulars of an order of a court, tribunal or arbitral panel adjudicating on the lefault, if any (attach a copy of the order): The Company, M/s. Lakeland Chemicals India) Limited was admitted in NCLT on 19.10.2019.

Record of default with the information utility, if any : Not Available

Details of succession certificate, or probate of a Will, or letter of administration, or court decree ( as may be applicable), under the Indian Succession Act, 1925 (10 or 1925):-Not Applicable

Provision of law, contract or other document under which debt has become due ssets & Enforcement of Security Interest Act, 2002 The Recovery of Debts and Bankruptcy Act, 1993 The Insolvency and Bankruptcy Code, 2016

13 A statement of bank account where deposits are made or credits received normally by the creditor in respect of the debt of the corporate debtor, from the date or hich the debt was incurred:-Statement of account is enclosed herewith

14 List of documents attached to this notice in order to prove the existence of debt and the amount in default. Copies of the following documents: 1. Sanction communications, sanctionletter, 2. Letter of Guarantee/Guarantee Agreement, 3. Statement of account/s.

3. If you believe that the debt has been repaid before the receipt of this notice, please demonstrate such repayment by sending to us, within 14 days of receipt of this notice, the following: (a) an attested copy of the record of electronic transfer of the unpaid amount from the bank account of the guarantors; or (b) evidence of encashment of cheque for the unpaid amount issued by the guarantor; or (c)an attested copy of any record that Bank of Baroda has received the payment.

The undersigned request you to unconditionally pay the unpaid debt in default in full within fourteen days from the receipt of this letter falling which insolvency resolution process, under the Code, shall be initiated against you.

Signature of creditor/person authorized to act on behalf of the creditor Name in block letters: Asst.General Manage Address of person signing: Bank of Baroda Stressed Assets Management Branch Dena Building, 1st Floor, 17-B, Homji Street Horniman Circle, Fort, Mumbai-400023

If the said Borrowers shall fail to make payment to CGCL as aforesaid, CGCL shall proceed against the above secured assets under Section 13(4) of the Act and the

applicable Rules, entirely at the risks of the said Borrowers as to the costs and consequences. The said Borrowers are prohibited under the Act from transferring the aforesaid assets, whether by way of sale, leaseor otherwise without the prior written consent of CGCL. Any person who contravenes or abets contravention of the provisions of the said Actor Rules made the reunder, shallbe liable for imprisonment and/or penalty as provided under the Act.

# The Mogaveera Co-operative Bank Ltd.

Sd/- (Authorised Officer) For Capri Global Capital Limited

Read. & Administative Office:

5th Floor, Mogaveera Bhavan, M.V.M. Educational Campus Marg, Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai – 400 058. Contact for Details: Tel - 022-26766011/ 9004256609/ 9821455391/ 8850264797 Email - recovery@mogaveerabank.com

**AUCTION SALE OF IMMOVABLE PROPERTY** 

Sealed Offers/ Tenders are invited from the public/ intending bidders for purchasing the following Immovable Properties on "as is where is basis" and on "as is what is basis", which is now in the physical possession of the Authorised Officer of The Mogaveera Co-operative Bank Ltd., as per the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act,

Description of Immovable Asset/s/ Properties	Reserve Price (In Rupees)	Earnest Money Deposit (In Rs)	Inspection of the Property	Date and time of opening the tenders:	Name & Address of the Secured Creditor:	Name of the Borrower/ Mortgagor	Outstanding Loan Amount:	Date, time and place of Submission of Tenders/ Offers:
Maa Ambe Clinic, Shop No. 1, Anmol Preet Apartment, C-Block, Opp. Gurudwara, Near Shahad Station, Ulhasnagar – 421 001 admeasuring 435 sq. ft. (Carpet).	Rs. 42,00,000/-	Rs. 1,00,000/-	01/07/2021 From 11 a.m to 4 p.m	05/07/2021 at 12 noon	The Mogaveera Co-operative Bank Ltd. 5th Floor, Mogaveera Bhavan, M.V.M. Educational Campus Marg, Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai – 400 058. Tel no. 2676 6011. Mob: 8850264797.	Dr. Ashok Rajmani Mishra & Dr. Aarti Ashok Mishra – Borrowers. Dr. Ashok Rajmani Mishra - Mortgagor.	Rs. 25,46,693/- (Rupees Twenty Five Lakhs Forty Six Thousand Six Hundred Ninety Three Only) as on 29/09/2018 plus inter- est from 01/10/2018 (ML/66).	Sealed Tenders/ Offers shall be submitted to the Authorised Officer on or before 03/07/2021 upto 4 p.m at Administrative Office 5th Floor, Mogaveera Bhavan M.V.M Educational Campus Marg, Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai – 400 058.

- 1. The purchaser shall bear all expenses related to Stamp Duties, Registration Charges, Transfer Charges, all statutory dues payable, Taxes and rates and outgoings, both existing and future relating to the property. The Sale Certificate will be issued in the name of the successful bidder only.
- 2. The Authorised Officer Reserves the right to reject any or all tenders and/or postpone the date and time of opening of tender or sale confirmation without giving any reason there for 3. Mortgagor/ borrower may bring prospective bidder/offerers and may also remain present while opening the offers on 05/07/2021 at 12 noon.
- 4. The bidders/ offerers should take inspection of the properties and inspect the Title Deeds before submitting their offer.
- 5. The successful bidders/ offerers should deposit 25% of the bid amount immediately and balance 75% within 15 days from the date of opening the tenders. 6. If the successful bidders fail to pay the balance 75% of the bid amount within 15 days from date of opening the offers, the deposited amount shall be forfeited.
- 7. Tenders quoted below the "Reserve Price" will not be considered.
- STATUTORY NOTICE UNDER RULE 8(6) of the SARFAESI ACT: This is also a notice to the Borrower/Guarantor/ Mortgagor of the above loan under Rule 8(6) of the SARFAESI ACT, 2002 about holding

of Auction/ Sale by inviting sealed tenders from the public in general for the sale of secured assets on above mentioned date, if your dues are not cleared in full. Notice is hereby given to you to pay the sum as mentioned above before the date fixed for Auction/ Sale failing which the property will be sold and balance dues, if any will be recovered with interest and cost from you

NOTE: THE ABOVE SAID MORTGAGED PROPERTY IS IN THE CUSTODY OF AUTHORISED OFFICER, WHO IS THE ONLY PERSON AUTHORISED TO DEAL FOR AUCTION/SALE OF THE SAME. THE PUBLIC/ INTENDING BIDDERS ARE HEREBY CAUTIONED NOT TO DEAL THROUGH ANY OTHER UNAUTHORISED PERSONS/AGENTS.

Date: 08.06.2021 Place: Mumbai

**Authorised Officer** 

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Folio number V011091and Share Certificate No. 26759 for 100 shares bearing Distinctive No. 2675171 to 2675270 and another Share Certificate No.45072 for 100 shares bearing Distinctive No. 4506471 to 4506570 in total 200 shares standing in the names of Vijay R Nagpal and Savita R Nagpal in the books of M/s ADF FOODS LIMITED, has been lost / misplaced and the advertiser has applied to the Company for issue of Duplicate shares in lieu thereof. Any persons who have claims on the said shares should lodge such claims with the Company's registrar and transfer agent M/s Link Intime India Pvt Ltd C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli West, Mumbai 400083, within 15 days from the date of this notice failing which the Company will proceed to issue duplicate shares in respect of the said shares

Name of the Shareholders Dated - 09-06-2021 Vijay R Nagpal Place - Mumbai Savita R Nagpal

### IN THE MUMBAI DEBTS **RECOVERY TRIBUNAL No. II**

MTNL Building, 3rd Floor, Telephone Bhavan, Colaba Market, Colaba, Mumbai-400 005 **ORIGINAL APPLICATION No. 58 OF 2020** 

**SUMMONS** Indian Overseas Bank

Versus

Vinil Trading Private Limited & Ors 1 Whereas the above named Applicant as filed the above referred

application before this Tribunal for recovery of sum together with current and further interest, costs and other reliefs mentioned 2. Whereas the service of summons could not be effected in ordinary

manner and whereas the Application for substituted service has been allowed by this Hon'ble Tribunal.

3. You are directed to appear before this Tribunal in Person or through an Advocate and file Written Statement/Say on 29/07/2021 at 11:00 AM and show cause as to why relief prayed should not be granted

4. Take notice in case of default the applications shall be heard and decided in your absence. Given under my hand and the/seal of this Tribunal on this 22nd day of



Sd/-I/C Registrar DRT-II, Mumbai

... Applicant

1. Vinil Trading Private Limited shop No. 132, First Floor,

City Mall, New Link Road, Andheri (West), Mumbai -400 053 Vinil Trading Private Limited

February 2021.

New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053, 2. Rashesh Purohit, B-20, Ground Floor, Sector -41, Gautam Buddha Nagar, Noida, Uttar Pradesh-201 301

D 203, 2nd floor, Crystal Plaza Premises CHS Limited,

Rashesh Purohit B 203 Vasaht Sari/a, Near Asha Nagar,

Kandivali (East), Mumbai-400 101. 3. Mrs. Sonal Purohit. B-20, Ground Floor, Sector -41, Gautam Buddha Nagar,

Noida, Uttar Pradesh-201 301 and Mrs. Sonal Purohit, B 203 Vasant Sarija, Near Asha Nagar, Kandivali (East), Mumbai -400 101.

5. Keynote Enterprises Private Limited, D 203, 2nd floor, Crystal Plaza Premises CHS Limited, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053

Keynote Enterprises Private Limited Shop No. 132, 1st floor, Citi Mall New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053



Email: investor.relations@tatacommunications.com
Website: www.tatacommunications.com

NOTICE TO SHAREHOLDERS
NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, REMOTE **E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE** 

Notice is hereby given that the Thirty-Fifth (35th) Annual General Meeting 'AGM') of Tata Communications Limited ('the Company') will be held on Wednesday June 30, 2021 at 11:00 hours IST through Video Conference Other Audio Visual Means to transact the business, as set out in the Notice of AGM. The Company has sent the Notice of AGM along with the Annual Report for the financial year 2020-21 on Monday, June 7, 2021 through electronic mode to Members whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the circulars issued by Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 and the circulars issued by the Securities Exchange Board of India dated May 12, 2020 and January

15, 2021. The Notice of the AGM and the Annual Report are available on the websites of the Company at <a href="https://www.tatacommunications.com">https://www.tatacommunications.com</a>, National Securities Depository Limited ('NSDL') at National https://www.evoting.nsdl.com, BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com

Members are requested to note that pursuant to section 91 of the Companies Act 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer books of the Company shall remain closed from Saturday, June 19, 2021 to Wednesday, June 30, 2021 (both days inclusive) for ascertaining eligibility for dividend.

The Board of Directors has appointed Mr. P.N. Parikh (Membership No. FCS 327) or failing him Mr. Mitesh Dhabliwala (Membership No. FCS 8331) or failing him Ms. Sarvari Shah (Membership No. FCS 9679) of M/s Parikh & Associates, Practising Company Secretaries, as the Scrutinizer to scrutinize the voting during the AGM and remote e-Voting process ir

n compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and the rules framed thereunder and Regulation 44 of the SEBI Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the Secretarial Standards on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India, the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of AGM using the electronic voting system (remote e-Voting and e-Voting) provided by NSDL. The voting rights of Members shall in proportion to the shares held either in physical form or in dematerialised form as on the cut-off date i.e., Wednesday, June 23, 2021.

Detailed procedure for remove e-Voting / e-Voting during the AGM is provided in the Notice of the AGM. The remote e-Voting period commences on Saturday, June 26, 2021 (9.00 a.m. IST) and ends or Tuesday, June 29, 2021 (5.00 p.m. IST). The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. The Members who have cast their votes by remote e-Voting on the resolutions prior to the AGM may attend / participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their votes on such resolutions again. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice of AGM and is holding shares as or the cut-off date i.e. Wednesday, June 23, 2021 shall be eligible to vote on all the resolutions set forth in the Notice of AGM, and may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However if such person is already registered with NSDL for remote e-Voting, then such person can use their existing User ID and password for casting votes.

For further details relating to remote e-Voting, please refer to the Notice of the AGM. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-Voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on the toll-free numbers 1800 1020 990 / 1800 224 430 or send a equest to Ms. Sarita Mote or Mr. Sagar Ghosalkar at <u>evoting@nsdl.co.in</u>.

Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to login through depository i.e. NSDL and CDSL

Helpdesk details

	demat mode with NSDL
l	Individual Shareholders
l	holding securities in
ı	demat mode with CDSL

Place : Mumbai

Date: June 8, 2021

Individual Shareholders

holding securities in

Login Type

login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30. Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by

Members facing any technical issue in

helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 or 022-23058542-43.

sending a request at

For Tata Communications Limited Zubin Patel

Company Secretary

## इंडियन ओव्हरसीज बँक

₩ सायन कोळीवाडा शाखा बी–६/ए, सरदार नगर क्र. १, सायन कोळीवाडा (पूर्व), मुंबई ४०००२२ फोन क्र.: ०२२−२४०४४७९६/२४०४१८७२ ईमेल: iob1994@iob.in,

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी ॲक्ट) च्या कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) क्लस. २००२ (क्ल्स) च्या नियम ३(१) अन्वये .

१. ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी इंडियन ओव्हरसीज बँकेचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सरफैसी ॲक्ट अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील दिलेल्या तपशिलानुसार सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत सूचनेत नमूद केलेली रक्कम अदा करण्यासाठी येथील खालील सूचीतील कर्जदार/गहाणवटदार/हमीदार (यानंतर "सदर कर्जदार" असा उल्लेख) यांना बोलाविण्यासाठी सदरह् ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना जारी केली होती.

२. सदर सूचना टपाल प्राधिकरणाकडुन न बजावता परत आल्या/कर्जदार/गहाणवटदार/ हमीदार रितसर पोचपावती दिलेली नाही, त्यामुळे बँकेने भरपूर सावधानीने मागणी सूचनेचे सदर प्रकाशन केले आहे. निम्नस्वाक्षरीकारांना त्यामुळे सदरहू ॲक्टनुसार सदर कर्जदार/गहाणवटदार/हमीदारांच्या शेवटच्या ज्ञात पत्याच्या परिसरावर सूचना चिकटवणे भाग पडले आहे. सदरहू सूचनांच्या प्रती निम्नस्वाक्षरीकारांकडे उपलब्ध आहेत आणि सदरहू कर्जदार त्यांची इच्छा असल्यास सर्वसाधारण कार्यालयीन वेळेत कोणत्याही कामकाजाच्या दिवशी निम्नस्वाक्षरीकारांकडून सदर प्रती प्राप्त करू शकतात.

३. पार्श्वभूमीमुळे कर्ज आणि इतर दस्तावेजांच्या अंतर्गत खालील दिल्यानुसार देय/नमुद केलेली रक्कम सदरह् सूचना प्रसिध्दी तारखेपासून ६० दिवसांत इंडियन ओव्हरसीज बँकेला चुकती करण्यासाठी सदरह् कर्जदारांना पुन्हा एकदा याद्वारे सूचना देण्यात येत आहे. कर्जाच्या परताव्याकरिता तारण म्हणून खालील मत्ता संबंधित पक्षकारांद्वारे इंडियन ओव्हरसीज बँकेकडे गहाण ठेवल्या आहेत.

कर्जदार/गहाणवटदार / हमीदाराचे नाव	३१.०३.२०२१ रोजीस एकूण थकबाकी*	तारण मत्तेचे वर्णन	मागणी सूचनेची तारीख
कर्जदार: सौ. उर्मिला शर्मा हमीदार : श्री. रतनकुमार श्रवणकुमार पांड्ये गहाणवटदार: सौ. उर्मिला शर्मा	₹. १,९४,७८८.३७	सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, जिल्हा ठाणे ४००६१४ येथील मे. शालिमार अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन, सेक्टर ३ मधील तिसऱ्या मजल्यावरील अपार्टमेंट क्र. सी६/४/३:१. मोजमापित बिल्टअप क्षेत्र ५४.०३ चौ.मी.	०५.०५.२०२१

\*\*प्रदानाच्या तारखेपर्यंत वरील नमुद तारखेपासून मान्य केलेल्या दराने/आधारे संविदात्मक दराने पृढील व्याजासह देय

४. सदरह् कर्जदार/गहाणवटदार/हमीदार यांनी वरील सदर नुसार इंडियन ओव्हरसीज बँकेला प्रदान करण्यास कसूर केल्यास इंडियन ओव्हरसीज बँक सदरह् कर्जदार/गहाणवटदार/ हमीदार यांचा खर्च आणि परिणाम अशा सर्वस्वी जोखमीवर सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) आणि नियमान्वये वरील तारण मत्तेच्या विरोधात कार्यवाही सुरू करेल.

५. पुढे, तारण मत्तेच्या विमोचनासाठी त्यांना उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोट कलम (८) च्या तरतुदीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

६. सदरह् कर्जदार/गहाणवटदार/हमीदार यांना इंडियन ओव्हरसीज बँकेच्या पूर्व लेखी सहमतीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने तारण मत्ता हस्तांतर करण्यापासून सरफैसी ॲक्ट अन्वये प्रतिबंध करण्यात येत आहे. कोणाही व्यक्तीने अधिनियम किंवा नियमावलीच्या तरतुदीन्वये उछुंघन किंवा उछुंघन करण्यास मदत केल्यास ते अधिनियमाच्या कलम २९ अन्वये दिल्यानुसार कारावास आणि/किंवा दंडासाठी पात्र राहतील.

०८.०६.२०२१ प्राधिकृत अधिकारी ठिकाण: मुंबई इंडियन ओव्हरसीज बँक



# TATA TATA COMMUNICATIONS टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड

नों. कार्यालय : व्हीएसबी, महात्मा गांधी रोड, फोर्ट, मुंबई - ४००००१ दू : ९१ २२ ६६५९ १९६८, सीआयएन : एल६४२००एमएच१९८६पीएलसी०३९२६६ ईमेल : investor.relations@tatacommunications.com,

वेबसाईट: www.tatacommunications.com

भागधारकांना सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, रिमोट ई-व्होटींगची माहिती आणि बुक क्लोजर

याद्वारे सूचना देण्यांत येते की, टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड ('कंपनी') ची पिस्तिसावी (३५वी) वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') बुधवार, ३० जून, २०२१ रोजी भाप्रवे स. ११.०० वा. एजीएम च्या सूचनेतील कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स मार्फत होईल. ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० व १३ जानेवारी, २०२१ दिनांकीत निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली सर्क्युलर्स आणि १२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ दिनांकीत सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेली सर्क्युलर्स ला अनुसरून ज्यांचे ईमेल ॲड्रेसेस कंपनी/डिपॉझिटरीज कडे नोंदवले आहेत त्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सोमवार, ७ जून, २०२१ रोजी आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी वार्षिक अहवालासहीत एजीएमची सूचना कंपनीने पाठवली

एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीची https://www.tatacommunications.com वर नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') ची https://www.evoting.nsdl.com बीएसई लिमिटेड ची www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडची www.nseindia.com ह्या वेबसाईटसवर उपलब्ध आहे.

सभासदांनी कृपया ध्यानांत ठेवावे की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४२ नुसार लाभांससाठी पात्रता ठरवण्यासाठी कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके शनिवार १९ जून, २०२१ पासून बुधवार, ३० जून, २०२१ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद राहतील.

एजीएम मधील मतदान आणि रिमोट ई-व्होटींग प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शींपणे पार पाडण्यासाठी तपासणी अधिकारी म्हणून संचालक मंडळाने मे. पारिख अँड असोसिएटस्, व्यावसायिक कंपनी सेक्रेटरीज चे श्री. पी. एन. पारिख (सभासदत्व क्र. एफसीएस ३२७) किंवा ते नसल्यास श्री. मितेश धाबलीवाला (सभासदत्व क्र. एफसीएस ८३३१) किंवा ते नसल्यास श्रीमती सर्वरी शाह (सभासदत्व क्र. एफसीएस ९६७९) यांची नियुक्ती केली आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम व सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ व इन्स्टीट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी केलेल्या सर्वसाधारण सभावरील सेक्रेटरीयल स्टॅंडर्डस (एसएस-२) च्या अनुपालनांत सभासदांना एनएसडीएल ने पुरवलेल्या इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम (रिमोट ई-व्होटींग आणि ई-व्होटींग) वापरून एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर त्यांची मते देण्याची सुविधा पुरवण्यांत आली आहे. सभासदांचे मतदान अधिकार बुधवार, २३ जून, २०२१ ह्या कट-ऑफ डेट रोजीस प्रत्यक्ष स्वरुपात किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरुपात धारण केलेल्या शेअर्सच्या प्रमाणात

रिमोट ई-व्होटींग एजीएम मधील ई-व्होटींग साठी तपशिलवार प्रक्रिया एजीएम च्या सूचनेत दिली आहे. रिमोट ई-व्होटींगचा कालावधी शनिवार, २६ जून, २०२१ रोजी (भाप्रवे स. ९.०० वा.) सुरु होईल आणि मंगळवार, २९ जून, २०२१ रोजी (भाप्रवे सं. ५.०० वा) संपेल. त्यानंतर एनएसडीएल कडून रिमोट ई-व्होटींग मॉड्युल निष्क्रिय केलं जाईल. ज्या सभासदांनी एजीएमच्या आधी ठरावांवर रिमोट ई-व्होटींगने त्यांची मते दिलेली असतील ते व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर/मध्ये सहभागी होऊ शकतात परंतु ते पुन्हा अशा ठरावांवर त्यांची मते देण्यास हक्षदार नसतील. कोणत्याही व्यक्तीने एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे समभाग संपादित करून कंपनीची सभासद झाती व बुधवार, २३ जून, २०२१ ह्या कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असल्यास एजीएम च्या स्वनंत मांडलेल्या सर्व ठरावांवर मत देण्यास हक्षदार असेल आणि evoting@.nsdl.co.in वर एक विनंती पाठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळ्यू शकेल. तथापि, जर अशी व्यक्ती रिमोट ई-व्होटींग साठी आधीच एनएसडीएल कडे नोंदणीकृत असेल तर अशी व्यक्ती मते देण्यासाठी त्यांचा सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकते.

रिमोट ई-व्होटींग शी संबंधित पुढील तपशिलांसाठी कृपया एजीएमची सूचना बाह्य कोणत्याही चौकशांच्या बाबतीत तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शन मध्ये उपलब्ध भागधारकांसाठी फ्रिक्वेंटली आस्वड क्वेश्चन्स (एफएक्युज) आणि भागधारकांसाठी ई-व्होटींग युजर मॅन्युअल पाहावे किंवा टोल फ्री क्रमांक १८०० १०२० ९९०/१८०० २२४ ४३० वर कॉल करावा किंवा evoting@nsdl.co.in येथे श्रीमती सरिता मोते किंवा श्री. सागर घोसाळकर यांना एक विनंती पाठवावी.

एनएसडीएल आणि सीडीएसएल डिपॉझिटरी मार्फत लॉगीन शी संबंधित कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी डिमॅट स्वरुपात रोखें धारण करणाऱ्या वैयक्तिक भागधारकांसाठी हेल्पडेस्क :

रार्वाराजा जिन्ह रचनात राज चारन चरना चा चनाराज ना चारनाराजा हर जिस्तर						
लॉगीन टाईप	हेल्प डेस्क तपशील					
एनएसडीएल कडे डिमॅट स्वरुपात	लॉगीन मध्ये कोणतीही तांत्रिक समस्या असलेले सभासद					
रोखे धारण करणारे वैयक्तिक	एनएसडीएल हेल्पडेस्कशी evoting@nsdl.co.in वर एक					
भागधारक	विनंती पाठवून किंवा टोल फ्री क्र. १८०० १०२० ९९०					
	आणि १८०० २२ ४४ ३० वर कॉल करून संपर्क साधू					
	शकतात.					
सीडीएसएल कडे डिमॅट स्वरुपात	लॉगीन मध्ये कोणतीही तांत्रिक समस्या असलेले सभासद					
रोखे धारण करणारे वैयक्तिक	सीडीएसएल हेल्पडेस्कशी helpdesk.evoting@					
भागधारक	cdslindia.com वर एक विनंती पाठवून किंवा ०२२-					
	२३०५८७३८ किंवा ०२२-२३०५८५४२-४३ वर कॉल					
	करून संपर्क साधू शकतात.					

ठिकाण : मुंबई

दिनांक : ८ जून, २०२१

करून संपक साधू शकतात. टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड साठी झबीन पटेल कंपनी सेक्रेटरी



स्ट्रेस्ड ॲसेट मॅनेजमेंट ब्रांचः (एसएएमबी) १७/बी, पहिला मजला, होमजी स्ट्रीट, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई-४०००२३.

र्माल: sammum@bankofbaroda.co.in

फॉर्म बी (नियम ७(१) पहा) मागणी सूचना (इन्सॉल्वन्सी अँड बँकारप्टसी (ॲप्लिकेशन टु अँडजुडीकेटिंग ऑथॉस्टी फॉर इन्सॉल्वन्सी रिझॉल्युशन प्रोसेस ऑफ पर्सनल गॅर्रटर्स टू कॉपींट डेक्टर्स) रूल्स, २०१९ च्या नियम ७ (१) अंतर्गत) एसएएमबी/०२/एलसीएल/२९०(रजिस्टर्ड ए.डी.) दिनांक १९.०५.२०३

प्रात, श्री. दीपक पी. टीकेकर, १२, स्वामी समर्थ को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र. २३, सेक्टर-१३, खांदा कॉलनी, न्यु पनवेल, नवी मुंबई-४१० २०६, महाराष्ट्र.

बँका ऑफ बडोदा, स्ट्रेस्ड ॲसेटस मॅनेजमेंट ब्रांच, देना बिल्डिंग, १ला मजला, १७बी, होमजी स्ट्रीट, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई-४०००२३. विषय: कोड अंतर्गत मे. लेकलॅंड केमिकल्स (इंडिया) लिमिटेड कडून कसुर झालेल्या प्रदान न केलेल्या

ावषथः कोड अतगत म. लकलड कोमकल्स (इडिया) ालामटड केड्न कसुर झालल्या प्रदान न कलल्या कर्जाच्या संबंधात मागणी सूचना. महाशय, १. मे. लेकलँड केमिकल्स (इंडिया) लिमिटेड कडून कसूर झालेल्या प्रदान न केलेल्या कर्जाची हे पत्र एक मागणी सूचना आहे.

कसुर झालेल्या प्रदान न केलेल्या कर्जाचे तपशील कृपया खाली पाहाः
 कर्जाचे तपशील
 एकूण थकीत कर्ज (कोणतेही व्याज किंवा दंडासह): १०.०५.२०११ रोजीस रु. २११,०२,८९,४८७.८६ (रुपये दोनों अकरा कोटी दोन लाख एकोणनव्य हजा चाराशे सत्याएँगी आणि पैसे शहाएँगी मात्र) अधिक ११.०५.२०११

पासून संपूर्ण व अंतिम प्रदान/रोकड होण्याचा तारखेपर्यंत न लावलले व्याज आणि अन्य संबंधित आकार.

कसुर केलेली कर्जाची रकमः १०.०५.२०२१ रोजीस रु. २११,०२,८९,४८७.८६ (रुपये दोनशे अकरा कोटी दोन लाख एकोणनव्वद हजार चारशे सत्याऐंशी आणि पैसे शहाऐंशी मात्र) अधिक ११.०५.२०२१ पासून संपूर्ण व अंतिम प्रदान/रोकड होण्याचा तारखेपर्यंत न लावलले व्याज आणि अन्य संबंधित आकार.

३ कर्जाची निर्धारित नियत तारीखः ३१.०४.२०१३

४	कसुर झाल्याची तारीख: ३१.०७.२०१३					
ų	कर्जाचे स्वरूप (रु.					
	तपशील	३०.१२.२०१६ दिनांकित मंजुरी पत्रानुसार मर्यादा				
	फंड बेस्ड					
	कॅंश क्रेडिट (मालसाठा व पुस्तकी कर्जाचे जंगमगहाण) सब लिमिट ए) पीसी/पीसीएफसी बी) एफबीपी/युएफबीपी/एफसीबीडी/पीएसडीएल	८६.०० (१५.००) (१८.००)				
	टर्म लोन्स	३६.९७				
	न सोडवलेल्या चीजवस्तुंसापेक्ष पैसे काढले (डीएयुई)	१.२५				
	एलसी अंतर्गत बट्टा लावलेल्या हुंड्या	2.00				
	एकूण फंड बेस्ड	१२६.२२				
	नॉन-फंड बेस्ड	9.40				
	फॉरवर्ड एक्सचेंज काँट्रॅक्ट (नोशनल एक्स्पोजर लिमिटच्या ५% – रु. १२.०० कोटी)	0,50				
	एकूण नॉन-फंड बेस्ड	0.00				
	एकूण एक्स्पोजर	?\$४.\$?				

६ धारण केलेल्या तारणाच्या तपशीलांसह तारण कर्ज, धनकॉनुसार अंदाजित मूल्य (प्रयोज्य असल्या प्रमाण) आणि मे. लेकलँड केमिकल्स (इंडिया) लिमिटेड च्या खात्यातील तीची तारणे बनवण्याच्या तारणांच्या तारखेचे तपशील

प्राथमिक तारण: मालसाठा आणि पुस्तकी कर्जांवरील जंगम गहाण भार.
सांपार्थिक तारण:- ए) सुमारे ८४९५ ची. फू. मोजमापित ग्राम पंचायत घर क्र. ६ धारक त्यावर उच्या सर्व इमारती आणि बांधकामांसह ग्रामपंचायत मडपच्या हर्दातील गाव मडप, तालुका खालापूर, जि. रावगड, वेथील सुमारे ०-४५-० हे आर. प्र. म्हणजेच ४७००.०० ची. मी. मोजमापित सर्ले क्र. ६३, हि. क्र. ६५/२ आणि सुमारे ०-३-४ हे आर प्र मंजमापित सर्ले क्र. ६३, हि. क्र. ६वी/३, एकूण मोजमापित १०७००.४० ची. मीटर्स धारक फंकरटी जमिनीचा समावेश असलेल्या मिळकतीचे समन्यायी गहाण. बी) जिमेनीच जोडलेल्या किंवा जमिनीशी कायमचे जोडलेल्या कशाशीही जोडलेल्या मिळकतीचे समन्यायी गहाण. बी) जिमेनीच जोडलेल्या किंवा जमिनीशी कायमचे जोडलेल्या कशाशीही जोडलेल्या एक्षण सुमारे ६९०० ची. फू. बिल्टअप एरिया असलेल्या त्यावर उच्या बांधकामांसह एकत्रित इमारतीच्या एकूण सुमारे ६९०० ची. फू. बिल्टअप एरिया असलेल्या त्यावर उच्या बांधकामांसह एकत्रित इमारतीच्या एकूण सुमारे ६९०० ची. फू. बिल्टअप एरिया असलेल्या त्यावर उच्या बांधकामांसह प्रम पंचायत महप च्या हर्दीतील गाव महप, तालुका खालापुर, जि. रावगड वेथील सुमारे ०-२०-० हे आर प्र म्हणजेच २०००.४० ची. मी. मोजमापित सर्ले क्र. ६३, हि. क्र. ६५/१ आण एकूण सुमारे ५२००.४० ची. मा. मोजमापित सर्ले क्र. ६३, हि. क्र. ६वी/२ अशा एकूण सुमारे ५३००.४० ची. मी. मोजमापित सर्ले क्र. ६३, हि. क्र. ६वी/२ अशा एकूण सुमारे ५३००.४० ची. मी. मोजमापित सर्ले क्र. ६३, हि. क्र. ६वी/२ अशा एकूण सुमारे ५३००.४० ची. मी. मोजमापित सर्ले क्र. ६३, हि. क्र. ६वी/२ अशा एकूण सुमारे ५३००.४० ची. मी. मोजमापित सर्ले क्र. ६३, हि. क्र. ६वी/२ अशा एकूण सुमारे ५३००.४० ची. मी. मोजमापित सर्ले क्र. ६३, हि. क्र. ६वी/२ अशा एकूण सुमारे ५३००.४० ची. मी. मोजमापित सर्ले क्र. ६३, हि. क्र. ६वी/२ अशा एकूण सुमारे ५३००.४० ची. मी. मोजमापित सर्ले क्र. ६३, हि. क्र. ६वी/२ अशा एकूण सुमारे ५३००.४० ची. मी. मोजमापित सर्ले क्र. ६३, हि. क्र. ६वी/२ अशा एकूण सुमारे ५३००.४० ची. मी. मोजमापित स्वरील वीमीनी सम्यायी गहाण. सी)

विनातारण कर्ज (प्रयोज्य असल्या प्रमाणे): अप्रयोज्य
 ज्या संदर्भातील कर्जे आहेत त्या मालाच्या संबंधात हक्क व्यवस्था (असल्यास) ताब्यात ठेवल्याचे तपशील (प्रत जोडाबी):- कृपया हमी पत्रे/हमी करारांचे संदर्भ द्या.

तपशील (प्रत जोडाबी):- कृपया हमी पत्रे/हमी करारांचे संदर्भ द्या.

९ असल्यास कसुरीवर न्यायनिर्णय करणाऱ्या न्यायालय, न्यायाधिकरण किंवा लवाद मंचाच्या आदेशाचे तपशील (आदेशाची प्रत जोडाबी):- कंपनी मे. लेकलँड केमिकल्स (इंडिया) लिमिटेड १९.१०.२०१९ रोजी

१० असल्यास माहितीच्या वापरासह कसुरीची नोंद: उपलब्ध नाही

११ भारतीय उत्तराधिकार अधिनियम, १९२५ (१० सन १९२५) अंतर्गत उत्तराधिकार प्रमाणपत्र किंवा मृत्युपत्राचे मृत्युपत्रप्रमाण किंवा वहिवाट पत्र किंवा न्यायालयीन हुकुम (प्रयोज्य असेल ते):- अग्रीज्य १२ ज्या अंतर्गत कर्ज थकीत झाले त्या कायदा, कंत्राट किंवा अन्य दस्तावेजाची तरत्दः- दी इंडियन करिंट अंक्ट, १८७२, दी सिससुरीटायडोझन अंड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनालिअल अंसेट्स अंड एन्कोर्समेंट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ दी रिकन्इरी ऑफ डेब्ट्स अंड बँकरण्टसी ऑक्ट, १९९३ दी इन्सॉल्वन्सी अंड

१३ को चेतल्या तारखेपासून कॉर्पोरेट कर्जदारांच्या कर्जाच्या संबंधात धनकोकडून सामान्यतः प्राप्त जमा किंवा जेथे टेवल्या त्या बैंक खात्याचे विवरणः अकाऊंट स्टेटमेंट सोबत ओडले आहे.

१४ क जिंदी असितव आणि कसुरीची सकम रिद्ध करणवाया पूर्वपेन हा सूचनेला जोडलेल्या दस्तावेजांची सूची:- खालील दस्तावेजांच्या प्रती:- १. मंजुरीचे दळणवळण/मंजुरी पत्र, २. हमी पत्रे/हमी करार, ३. खाते विवरण

 जर तुमच्या विश्वास असेल की, ह्या सूचनेच्या प्राप्ती आधी कर्जाची परतफेड झाली आहे तर कृपया पुढील बाबी ह्या सूचनेच्य प्राप्तीच्या १४ दिवसांत आम्हाला पाठवून अशी पातफेड दाखवून ह्या. (ए) जामीनदाराच्या बँक खात्यातून प्रदान न केलेल्या रकमेच्य इलेक्ट्रॉनिक हस्तांतराच्या नोंदीची एक साक्षांकित प्रत, िकंवा (बी) जामीनदारांनी जारी केलेल्या प्रदान न केलेल्या रकमेसाठी धनादेश वटण्याचा पुरावा; किंवा (सी) प्रदान प्राप्त झाल्याचा बँक ऑफ बडोदाकडील कोणत्याही नोंदीची साक्षांकित प्रत.

 ह्या पत्राच्या प्राप्तीच्या चौदा दिवसांत कसूर केलेले संपूर्ण प्रदान न झालेले कर्ज विनशर्तपणे प्रदान करण्याची विनंती निम्नस्वाक्षरीकार तुम्हाला करतात, कसुर केल्यास तुमच्या विरुद्ध कोड अंतर्गत नादारी निराकरण प्रक्रिया सुरू केली जाईल. तुमचे विश्वास्

> सहा/-धनकोंच्या वतीने कृती करण्यास प्राधिकृत व्यक्ती/धनकोंची सही ठळक अक्षरात नावः असि. जनरल मेंनेज स्वाक्षरीकार व्यक्तीचा पत्ताः बँक ऑफ बडोदा, स्ट्रेस्ड ॲसेट्स मॅनेजमेंट झांच देना बिल्डिंग, श्ला मजला, १७वी, होमजी स्ट्रीट, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई-४०००२३.

Tunjabnational bank

## fas - 400 009, qtearl:
072-728-2904.89/127, 278-208

**PUNJOD NATIONAL DON**| प्रिक्त चेंद्र च ४०० ००१, त्रस्वाची : ०२ - २२६२७५४१/४२/४२, २२६६००४० फॅक्स : ०२२ - २२६७५४१, इंमेल : ०००००१, त्रस्वाची : ०२००००१, त्रस्वाची : ०२००००१ फॅक्स : ०२२ - २२६७५४१, इंमेल : ०००००६2@pnb.co.in

सं. : एनपीए:२०२१:पीए रिजस्टई एडी/स्पीड पोस्ट

श्री. प्रभाकर आझाद

पलंट क्र. १३०३, १३ वा मजला, हॅपिनेस सिटी ऑफ पलंट क्र. ०४, बिल्डिंग नं. ०८, क्लब ब्ह्यू, इब्लेंट सेंटर

जॉय, जटाशंकर डोसा रोड, मुलंड (प), मुंबई - स्ट्रीट, स.क्र. २८/१, २९/१, ३०/२, ३०/३

४०००८० श्री. प्रभाकर आझाद फ्लॅट क्र. २०१, २ रा मजला, विनायक ज्योत सीएचएस लि.. प्लॉट क्र. ४७. सेक्टर नं. ३०. ओवे–खारघर, नवी

मंबई. ता. पनवेल. जि. रायगड - ४१०२१०

महोदय, सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी) च्या कलम १३(२) अन्वये सूचना संदर्भ भी प्रधानन आद्याद गांनी शेवलेल्या पन सुनिधा

संदर्भ : श्री. प्रभाकर आझाद यांनी घेतलेल्या पत सुविधा तम्ही श्री. प्रभाकर आझाद यांनी खालील पत सुविधा घेतल्या

3.61 1	greet and a strate of the content of								
अनु.	सुविधा	मर्यादा	०१.०५.२०२१ रोजीस						
क्र.		(लाखात)	उर्वरित थकबाकी (रुपयात)						
१	हाऊसिंग लोन – १	२२.५०	२१,६५,७९५.६६						
?	हाऊसिंग लोन - २	33.00	३५,७२,९९८.१०						
æ	एच/लोन-१ सापेक्ष ओव्हरड्राफ्ट	१८.३५	१८,४८,४८४.००						
8	एच/लोन-२ सापेक्ष ओव्हरड्राफ्ट	४.१७	४,२०,०५२.००						
		एकूण	८४,०६,३२९.७६						

पक्षण ८४,०६,३२९.७६ हप्ते/व्याज/मुद्दल कण प्रदान न केल्यामुळे खाते/ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्गर्दर्शक तत्वानुसार ०१.०५.२०२१ रोजी नॉन परफॉर्मिंग अंसेट म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत मंजूर केलेल्या वरील सुविधांना चालू ठेवण्याची परावानगी देणे आम्हाला शक्य नाही. म्हणून आमही वरील सुविधा परत मार्गावित आहोत. आणि याद्वारे हमीला आवाहन करतो. ०१.०५.२०२१ रोजी बँकेला देय असलेली रक्कम रु. ८४,०६,३२९.७६ (रुपये चौन्याऐंगी लाख सहा हजार तीनशे एकोणतीस व पैसे शहात्तर मात्र) सह संविदात्मक दराने ०१.०५.२०२१ पासून पूर्ण देयापर्यंत पुढील व्याज व आकार (यानंतर उल्लेख

त्रात्व कर्या /. बरील सदर सुविधा अन्वयं थकीत रकमेच्या तारणासाठी तुम्ही खालील मिळकती/मत्तांच्या संदर्भात इतर

गोष्टींसह तारण हितसंबंध निर्माण केले आहेत.						
सुविधा	तारणे					
हाऊसिंग लोन आणि हाऊसिंग लोन	फ्लॅट क्र. ०४, बिल्डिंग नं. ०८, क्लब व्ह्यु, इव्हेंट सेंटर स्ट्रीट, स.क्र.					
सापेक्ष ओव्हरड्राफ्ट	२८/१ ,२९/१ ,३०/२, ३०/३ लवासा, गाव - दासवे, ता.					
	मुळशी, जि. पुणे (महाराष्ट्र)					
हाऊसिंग लोन आणि हाऊसिंग लोन	फ्लॅट क्र. २०१, २ रा मजला, विनायक ज्योत सीएचएस लि., प्लॉट					
सापेक्ष ओव्हरड्राफ्ट	क्र. ४७, सेक्टर नं. ३०, ओवे-खारघर, नवी मुंबई, ता. पनवेल, जि.					

आम्ही याद्वारे तुम्हाला ०१.०५.२०२१ तारखेपासून ६० दिवसांत (साठ दिवसांत) संपूर्ण प्रदानापर्यंत संविदात्मक दराने पुढील व्याज आणि आकार यासह रु. ८४,०६,३२९.७६ (रुपये चौन्याऐंशी लाख सहा हजार तीनशे एकोणतीस आणि पैसे शहात्तर मात्र) च्या संपूर्ण रकमेचा भरणा करण्यासाठी बोलातित आहोत कसूर केत्यास कायदाने बैंकता उपलब्ध असलेल्या अधिकारांचा वापर करण्यासह बैंक सप्फेसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(४) अन्वये पुरविण्यात आल्याप्रमाणे कोणताही वा सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी इच्छुक आहे.

तुमच्याद्वारे तारण कर्जाचे प्रदान न झाल्यास बँकेला अंमलबजावणी करण्यासाठी इच्छुक असलेल्या तारण मत्तेचे वर्णन खालीलप्रमाणे: –

**तारणे** फ्लॅट क्र. ०४, बिल्डिंग नं. ०८, क्लब व्ह्यू, इव्हेंट सेंटर स्ट्रीट, स.क्र. २८/१ ,२९/१ ,३०/२, ३०/३ लवासा, गाव – दासवे, ता. मुळशी, जि. पुणे (महाराष्ट्र) फ्लॅट क्र. २०१, २ रा मजला, विनायक ज्योत सीएचएस लि., प्लॉट क्र. ४७, सेक्टर नं. ३०, ओवे-खारघर, नवी

मुंबई, ता. पनवेल, जि. रायगड – ४१० २१०. तारण मत्तांचे विमोचन करण्याकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्ट च्या कलम १३ च्या पोट–

कलम (८) च्या तरतुर्दीकडे तुमचे लक्ष वेधण्यांत येत आहे. कृपया नोंद घ्यावी की, सदर ॲक्टच्या कलम १३(१३) च्या संदर्भात, तुम्ही ह्या सूचनेच्या प्राप्तीनंतर बॅकेच्या पूर्व लेखी संमतीशिवाय वरील उद्घेख तारण मत्ता विक्री, भाडेपट्टा वा इतर मार्गाने हस्तांतरण करू शकणार नाहीत. तुमचे लक्ष सूचनेकडे वेधून घेण्यात येते की, सदर ॲक्ट अन्वये पुरविण्यात आल्याप्रमाणे

सदर वैधानिक व्यादेश/मनाई यांचे कोणतेही उछ्लंघन गुन्हा आहे. कोणत्याही कारणाकरिता, तारण मत्ता व्यवसायाच्या सर्वसाधारण ओघात विकण्यास वा भाडेपट्ट्याने दिल्यास, मुक्त झालेले विक्री उत्पन्न वा प्राप्ती बँकेत जमा करण्यात यावी/भरण्यात यावी. तुम्ही अशी वसुली/उत्पन्नाचा योग्य लेखा पुरवावा. \*इतर तारण मत्तांच्या अंमलबजावणीसाठी आमचे हक्क राखून ठेवत आहोत.

कृपया सदर सूचने अन्वयं सदर मागणीचे अनुपालन करावे आणि सर्व अप्रिय गोष्टी टाळाव्यात, विनाअनुपालनाच्या बाबतीत, सर्व खर्च आणि परिणामांकरिता तुम्हाला दायित्व ठरवत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.

\*सदर सूचना ही डीआरटी/न्यायालय यासमक्ष कायदेशीर कारवाई करण्यासाठी बँकेला बाधा न आणता निर्गिमत केलेली आहे.

> आपला विश्वासू, पंजाब नॅशनल बॅकसाठी सही/– (करमबीर सिंग) प्राधिकृत अधिकारी नगरणी धनको

ब्रॅडी ॲण्ड मॉरिस इंजि. कं. लि.

एल२९१५०एमएच१९४६पीएलसी००४७२९ नोंदणीकृत कार्यालयः ब्रॅडी हाऊस, ४ था मजला, १२/१४, बीर निरमत रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१. दूरः: (०२२) २२०४८३६१-६५ । फॅक्सः (०२२) २२०४१८५५

ईमेल आयडी: bradys@mtnl.net.in सूचना

सेवी (लिस्टींग ऑक्टिवेशन्स ॲन्ड डिस्क्लोज' रिक्वायरमेंट्स्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन् २९(१)(ए) आणि रेग्युलेशन ४७(१)(ए) ला अनुसरू-याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळांची समा ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारत आणि मंजुलिकरिता ऑडिओ व्हिज्यल्स द्वारा युक्रवार, जून १८, २०२१ रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.

पुढे, सेबी (प्रोहिबिटेशन ऑफ इनसायडर ट्रेडिंग) रेग्युलेशन्स, २०१५ ला अनुसरुन पद्सिष्ट व्यक्ती आणि पद्सिष्ट व्यक्ती आणि पद्सिष्ट व्यक्ती अव्यक्त नात्रिक हार्र रेग्युलेट, मॉनिटर आणि रिपोर्ट ट्रेडिंगकरिता कंपनीच्या कोड ऑफ कंडकट नुसार कंपनीच्या सिवसुरिटीज मधील व्यवहाराकरिता ट्रेडिंग विंडो एप्रिल ०१, २०२१ पासून आणि वित्तीय निष्कर्ष घोषित कंत्यानंतर दित्यानंतर ४८ तासानंतर जून २०, २०२१ पर्तेत बंद राहील . ही सचना कंपनीचे संकेतस्थळ www.bradymorris.in

आणि बीएसई चे संकेतस्थळ www.bseindia.com यावर देखील उपलब्ध आहे.

मंडळाच्या वतीने आणि करिता ब्रॅडी ॲन्ड मॉरिस इंजि. कं. लि. करिता सही/-पवन जी. मोरारका

ठिकाणः मुंबई (डीआयएन: ००१७४७९६) दिनांकः जून ०८, २०२१

डब्ल्यू. एच. ब्रॅडी ॲण्ड कंपनी लि.

सीआवएन: एल१७११०एमएच१९१३पीएलसी०००३६७ नोंदणीकृत कार्यालय: ब्रॅडी हाऊस, ४ था मजला, १२/१४.

बीर नरिमन रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१. दूर.: (०२२) २२०४८३६१-६५ । फॅक्स: (०२२) २२०४१८५५ ईमेल आयडी: bradys@mtnl.net.in

सूचना
सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर
रिकवायसंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन
२९(१) (अ) आणि रेग्युलेशन ४७(१)(अ) ला
अनुसरुन याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या
संचालक मंडळाची सभा ३१ मार्च, २०२१ रोजी
संपलेल्या तिमाही/वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित
वित्तीय निष्कर्ष अलिप्त आणि एकत्रित विचारात आणि

मंजुरीकरिता सुक्रवार, जून १८, २०२१ रोजी आँडिओ व्हिज्वल्स माध्यमाद्वारे मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. पुढे, सेबी (प्रोहिबिशन ऑफ इनसायडर ट्रेडिंग) रेप्युलेशन्स २०१५ ला अनुसरुन पदिसंघ्द व्यक्ती आणि पदिसंघ्द व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकाद्वारे रेप्युलेट, मॉनिटर आणि रिपोर्ट ट्रेडिंगकरिता कंपनीच्या कोड ऑफ कंडबर नुसार कंपनीच्या सिख्नुरिटी मधील व्यवहाराकरिता ट्रेडिंग विंडो एप्रिल ०१, २०२१ पासून व्यवहाराकरिता ट्रेडिंग विंडो एप्रिल ०१, २०२१ पासून व्यवहाराकरिता ट्रेडिंग विंडो एप्रिल ०१, २०२१ पासून

२०, २०२१ पर्यंत बंद राहील. ही सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.whbrady.in आणि बीएसई चे संकेतस्थळ www.bseindia.com यावर देखील उपलब्ध आहे.

ाल उपलब्ध आह. मंडळाच्या वतीने आणि करिता डब्ल्यू. एच. ब्रॅडी ॲन्ड कं. लि. करिता सही/ – पवन जी. मोरास्का

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ठिकाणः मुंबई (डीआयएनः ००१७४७९६) दिनांकः जून ०८, २०२१ The spirit of Mumbai is now 93 years old!



www.freepressjournal.in

# Marine Electricals मिरिन इलेक्ट्रिकल्स (इंडिया) लिमिटेड

(सीआयएन: एल ३१९०७एमएच २००७पीएलसी१७६४४३) नों. का.: बी/१, उद्योग सदन नं. ३, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई-९३, महाराष्ट्र. दू.: +९१ २२ ४०३३ ४३०० फॅक्स: +९१ २२ २८३६ ४०४५ । वेबसाईट: www.marineelectricals.com । ईमेल आयडी: cs@marineelectricals.com ३१ मार्च. २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी लेखापरीक्षित अलिप्त आणि

एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा उतारा

(गर्नि भगा गार्निनीगोन् र ज्यानां

(प्रति भाग माहितीसोः								
अ.	तपशील		अलिप्त		एकत्रित			
क्र.		संपलेली तिमाही ३१.०३.२०२१	संपलेले वर्ष ३१.०३.२०२१	संपलेली तिमाही ३१.०३.२०२०	संपलेली तिमाही ३१.०३.२०२१	संपलेले वर्ष ३१.०३.२०२१	संपलेली तिमाही ३१.०३.२०२०	
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	६६९९.७०	१९९८७.३७	५०५८.०१	८९५८.१	२५१२८.६६	६३९५.१४	
۲.	कालावधीसाठी निव्वळ नफा (करपूर्व)	६१९.७९	१०८५.८२	५२२.२३	९६१.९६	१६९१.४७	७९२.२२	
₹.	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी/सहयोगीं नंतर)	६१९.७९	१०८५.८२	422.23	८९६.९६	१६९१.३४	६९४.१८	
٧.	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा	४५४.५८	७८२.८५	४०९.८४	७००.७४	१३५३.१९	५८४.८३	
ч.	कालावधीसाठी एकूण सर्वसामावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा (करोत्तर) आणि इतर सर्वसामावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	<i>৬৬</i> .৬৬	७९९.४७	४०८.६५	७७१.९०	१४०१.१७	\$28.55	
ξ.	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. २ प्रत्येकी)	२४५३.३१	२४५३.३१	२४५३.३१	२४५३.३१	२४५३.३१	२४५३.३१	
७.	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	१०९३४.२८	१०९३४.२८	१०१०६.२०	१३८४५.७५	१३८४५.७५	१२५५०.९७	
८.	प्रति समभाग प्राप्ती (दर्शनी मूल्य रु. २ प्रत्येकी) मुलभूत व सौम्यिकृत	0.39	०.६५	۶۶.۰	٥.६३	१.१४	0.38	

<u>ज्ञ</u>ीपाः

१. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेस कडे सादर केलेल्या ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी विभाग अहवालासह ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाईट (www.narineelectricals.com) वर उपलब्ध आहे.

२. ०२ डिसेंबर, २०२० पासून नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (''एनएसई'') च्या एसएमई मंचावरून एनएसई च्या मुख्य पटावर स्थानांतर झाल्याने ०१ एप्रिल, २०२० पासून सुरू होणाऱ्या वर्षासाठी कंपनीने इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस (इंड एएस) चा अवलंब केला.

मरिन इलेक्ट्रिकल्स (इंडिया) लिमिटेड साठी

दिनांक : ०७ जून, २०२१ ठिकाण: मुंबई विनय उच्चील अध्यक्ष आणि पूर्ण वेळ संचालक डीआयएन: ०१२७६८७१



स्ट्रेस्ड ॲसेट मॅनेजमेंट शाखाः १७/बी, पहिला मजला, होमजी स्ट्रीट, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई-४०० ०२३. दू. ०२२-६८२६००१५ ईमेलः sammum@bankofbaroda.co.in

जोडपत्र IV-ए आणि ॥-ए [नियम ८(६), ६(२) आणि ९ (१) तरतुदी] स्थावर मिळकतींच्या आणि जंगम मिळकतींच्या विक्रीकरिता विक्री सूचना

स्थावर मिळकतींच्या आणि जंगम मिळकतींच्या विक्रीकिरिता विक्री सूचना संक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६), ६(२) आणि ९(१) च्या तरतुदी सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनात्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वरं थावर आणि जंगम मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सचना.

स्थावर आणि जंगम मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सूचना. याद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जेदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खालील नमूद स्थावर गहाण/प्रभार मिळकती तारण धनकोकडे गहाण/भारित असून जिचा कब्जा बैंक ऑफ बडोदाचे प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे असून ती खालील खात्यासमोर दितल्या वसुलीकरीता ''जे आहे असे आहे'', आणि ''जे काही आहे तेथे आहे'' आणि ''कोणत्याही आधाराशिवाय तत्त्वाने'' विकली जाईल. कर्जदार/हमीदार/तारण मत्ता/थकवाकी/राखीव किंमत/ई-लिलाव दिनांक आणि वेळ. इअर आणि इसारा अनामत रक्कमची तपशिल खालीलप्रमाणे :

ı	अ. कर्जदार/हमीदाराचे नाव सं. आणि पत्ता क्र.	स्थायर मिळकर्तीचे वर्णन सह भार काही असल्यास	एकूण थकवाकी	ई लिलावाची तारीख आणि वेळ	(१) राखीव किंमत व (२) मिळकतीची रक्कम इअर ३) बोली वाढविण्याची रक्कम	कब्जाची स्थिती (सांपार्शिक / प्रत्यक्ष)	मिळकतीच्या निरिक्षणाची तारिख आणि वेळ, संपर्क तपशील
	१ मे. ओम शिव हायड्रो पॉवर अॅण्ड कंस्ट्रक्शन प्रा. लि. (कर्जदार): ७५/६०६, एव. एस. रूपवर्त मार्ग, मोतीलाल नगर क्र. १, सिद्धार्थ हॉस्पिटल जवळ, गोरागव (प.), मुंबई-४००१०४, १. श्री. बलराज चोप्रा (संचालक आणि हमीदार) २. श्री. तारानाथ शेट्टी (संचालक आणि हमीदार) ३. मे. ओम शिवम कंस्ट्रक्शन प्रा. लि. (हमीदार)	दुकान क्र. १, तळ मजला, ए-विंग, ओम पॅलेस, तेजपाल स्कीम रोड क्र. ३, विलेपालें पूर्व, मुंबई-४०० ०५७ मोजमापित ५८० वो ए. चटई क्षेत्र में. ओम शिवम कन्स्ट्रक्शन ग्रा. लि. (हमीदार) यांच्या नावे. सोसायटीची थकवाकी ज्ञात नाही इतर भार ज्ञात नाही	३१.१२.२०१५ रोजीस एकूण धकवाकी इ. ५२१४०९०५/- स्र एकत्रित तारखेपर्यंत ०१.१२.२०१५ पास्त् त्यावरील सांपार्थिक दराने पुढील व्याज आणि खर्च वजा तारखेपर्यंत वसुली	२८.०६.२०२१ दु. २.०० ते सायं. ६.००	१) रु. १३१.२२ लाख २) रु. १३.१२ लाख ३) रु. १.०० लाख	प्रत्यक्ष कब्जा	१६.०६.२०२१ स. ११.०० ते दु. ३.०० राजीव रंजन वरिष्ठ व्यवस्थापक मोब. १९९५७५४०६९ पी के सिन्हा सहा. महाव्यवस्थापक मोब. ८३३७०९१ १२२ लॅण्ड लाईन क्र. ०२२ ६८२६००२२/२३/३३
	श में. विद्या फार्माकेम प्रा. लि. (फजंदार): बी-०१, दत्तानी ट्रेड सेंटर, सीटीएस क्र. ५७०/१ ते ११, चंदावरकर लेन, बोरिवली (प.), मुंबई-४०० ०९२. १. श्री. प्रकाश एम. शाह (संचालक आणि हमीदार) २. श्रीम. उषा पी शाह (संचालक आणि हमीदार) ३. श्री. मुकेश बी जेत्र हमीदार) ४. श्री. मालचंद्र जैन (संचालक आणि हमीदार) ४. श्री. भालचंद्र जैन (संचालक आणि हमीदार) ५. में. श्लेशा फार्माकेम प्रा. लि. (संचालक आणि हमीदार) ६. में. विद्या एक्सपोर्ट प्रा. लि. (हमीदार) ७. में. एमएलडी कंटेनर्स प्रा. लि. (हमीदार) ८. में. मिरन मायको टेक आयएनसी. लि. (हमीदार)	एकत्रित कार्यात्य क्र. २५ आणि २६, बेसमेंट, दत्तानी ट्रेड सेंटर, सीटीएस क्र. ५७०/१ ते ११, चंदावरकर रोड, बोरिवली (प.), मुंबई-४०० ०१२ मोजमापित अनुक्रमे २१६ आणि ३५२ ची. फू. श्रीम. उषा शाह आणि श्री. प्रकाश शाह (संचालक आणि हमीदार) यांच्या नावे. दोन कार्यालयाचे एकूण क्षेत्र मोजमापित ५६८ ची. फू. सोसायटीची थकबाकी ज्ञात नाही इतर भार ज्ञात नाही	एकूण धकवाकी रू. २९,५७,३४,७३८/१९ सह एकृतित त्यावरील तारखेपर्यंत ०२/०६/२०१३ पासून सांपार्थिक दरेश पासून सांपार्थिक दर्श व्याज आणि खर्च वजा तारखेपर्यंत वसुली	२८.०६.२०२१ दु. २.०० ते सायं. ६.००	१) इ. ५२.८६ लाख २) इ. ५.२९ लाख ३) इ. ०.५० लाख	प्रत्यक्ष कब्जा	१८/०६/२०२१ ११.०० ते तू. ३.०० राजीव रंजन वरिष्ठ ज्यवस्थापक मोब. ९९६५७५४०६९ पी के सिन्हा सहा. महाव्यवस्थापक मोब. ८३३७०९१ १२२ लॅण्ड लाईन क्र. ०२२ ६८२६००२२/२३/३३
	मे. टेक्स ओरॅज कॉर्पोरगन लिमिटेड: बिल्डिंग क्र. ६/६०, उदित मित्तल इंडस्ट्रीयल इस्टेट, अंधेरी कुलां रोड, साकीनाका, अंधेरी (पू.), मुंबई, महाराष्ट्र-४०० ०५९ (१) श्री. विकास झावर, संचालक आणि हमीदार (२) श्री. नंद किशोर झावर, संचालक हमीदार (३) श्री. कमला देवी झावर हमीद एलॅट क्र. ४०४, ४था मजला, लॅण्ड मार्क कॉम्प्लेक्स, राहणार प्लॉट क्र. ६०, प्राचित कंपाऊंड लुईस वाडी, इस्टर्न एक्सप्रेस हायवे, ठाणे (प.)-४०० ६०४	मुंबई उपनगर जिल्हाच्या तालुका अंधेरी मधील मरोळ येथे स्थित असलेले आणि वसलेले सीटीएस क्र. १६३७ धारक अंधेरी कुलां रोड, मुंबई-४०० ०२५ सीटीएस क्र. १६३७ धारक अंधेरी कुलां रोड, मुंबई-४०० ०२५ सीटीएस क्र. १६३७ येथे स्थित उदित मित्तल इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी च्या संजय इमारत क्र. ६ अशा ज्ञात इमारतीमधील क्षेत्र मोजमापित ८२० चौ. फू. बिल्टअप पहिल्या मज्यातील इंडस्ट्रियल गाळा क्र. १६० पहिल्या मजल्यावर इंडस्ट्रीयल गाळा क्र. १६० मोजमापित ८२० चौ. फू. बिल्टअप. श्री. कमला देवी झावर (हमीदार) यांच्या नावे. इतर भार ज्ञात नाही	एकूण थकबाकी  क. ४२,५६,०३,५६३ म्हणजेच बँक ऑफ बडोदा (ई-देता बँक) चे  क. ३२,४६,२६,०६१ आणि बँक ऑफ इंडियाचे  क. १०,०६,७७,५३२ अधिक तारखेपर्यंत संगार्थिक न लातको च्याज ब इतर प्रभार	२८.०६.२०२१ दु. २.०० ते सायं. ६.००	१) रु. ११०.०० लाख २) रु. ११.०० लाख ३) रु. १.०० लाख	प्रत्यक्ष कब्जा	१८/०६/२०२१ दु. २:०० ते सायं. ५:०० संजय मायकर मुख्य क्यायकर मोत. ९८२०२३९२३० प्रदीप कुमार सहा. महाव्यवस्थापक ८७६२७०३६२१
	४ अल्टीमो फॅब्रिक्स प्रा. लि. राहणार: रा मजला, ए विंग, टोडी इस्टेट, सन मिल कम्पाऊंड, लोअर परेल (पश्चिम), मुंबई- ४००१३ १. श्रीम. आशिमा एम. खुशलानी, राहणार: रा मजला, ए विंग, टोडी इस्टेट, सन	i) प्लॉट क्र. ३०३, इमारत क्र. १डी आणि बेसमेंट मधील एक कव्हर्ड कार पार्किंग स्पेस क्र. ३०३, इमारत क्र. १डी, एच आणि एम रॉयल अपार्टमेंट, सव्हें क्र. १८ आणि १९, तलाब फॅक्टरी समोर, कॉडवा, पुणे-४११०४८ क्षेत्र: १७५६ ची. फू. बॅकेला ज्ञात भार-शुण्य	०४.०९.२०१८ रोजीस थकबाकी एकूण- इ. १५८९.६९ लाख अधिक त्यावरील व्याज आणि परिव्यय वजा तारखेपर्यंत वसुली	२८.०६.२०२१ दु. २.०० ते सायं. ६.००	१) रु. ७३.२४ लाख २) रु. ७.३२ लाख ३) रु. ०.५० लाख	प्रत्यक्ष कब्जा	१९/०६/२०२१ स. ११.०० ते दु. २.०० ओमकार बेन्नुरवार व्यवस्थापक मोब.९९२०३३३१४४
	मिल कम्पाऊंड, लोअर परेल (पश्चिम), मुंबई- ४०००१३ राहणार: ६०२, ६वा मजला, मानेक अपार्टमेंट, सेंट्रल बैंक ऑफ इंडिया समोर, एस.व्ही. रोड, सांताकुझ (पश्चिम), मुंबई- ४०००५४ २. श्री. ममोज यु खुशालानी,	ii) श्री. मनोज यु खुशलानी यांच्या नावे असलेला फ्लॅट क्र. ४०१, इमारत क्र. १सी आणि बेसमेंट मधील एक कल्वर्ड कार पार्किंग, रुपेस क्र. ४०१, इमारत क्र. १सी, एव आणि प्रम यंवल अपार्टींट, सन्हें क्र. १८ आणि १९, तलाव फॅक्टरी समोर, कोंडवा, पुण-४१९०४८ क्षेत्रः १७५५ चौ. फू. बॅकेला ज्ञात भार-शुण्य		२८.०६.२०२१ दु. २.०० ते सायं. ६.००	१) रु. ७३.१९ लाख २) रु. ७.३१ लाख ३) रु. ०.५० लाख	प्रत्यक्ष कब्जा	एस. के बेहेरा मुख्य महाव्यवस्थापक ८३३५०७२९००
	राहणार: २रा मजला, ए बिंग, टोडी इस्टेट, सन मिल कम्पाऊंड, लोअर परेल (पश्चिम), मुंबई- ४०००१३ राहणार: ६०२, ६वा मजला, मानेक अपार्टमेंट, सेंट्रल बेंक ऑफ डिंडया समोर, एस. व्ही. रोड, सातांकुझ (पश्चिम), मुंबई- ४०० ०५४ ३. श्री. उर्विल अक्षय जानी,	iii) श्री. मनोज यु खुशलानी, यांच्या नावे पलॅट क्र. ४०२, इमारत क्र. १सी आणि बेसमेंट मधील एक कव्हर्ड कार पार्किंग, रुपेस क्र. ४०२, इमारत क्र. १सी, एव आणि एम यंबल अपार्टमेंट, सव्हें क्र. १८ आणि १९, तलाव फॅक्टरी समोर, कोंढवा, पुणे-४१२०४८ क्षेत्रः १७५५ ची. फू. बॅकेला ज्ञात भार-शुण्य		२८.०६.२०२१ दु. २.०० ते सायं. ६.००	१) रु. ७३.१९ लाख २) रु. ७.३१ लाख ३) रु. ०.५० लाख	प्रत्यक्ष कब्जा	
	राहणार: ९२/बी, एडवेंट, जी.जे. भोसले मार्ग, मंत्रालय सचिवालय जवळ, नरिमन पॉईंट, मुंबई- ४०००२१.	iv) श्री. मनोज यु खुशलानी यांच्या नावे असलेला फ्लॉट क्र. ५०१, इमारत क्र. १सी आणि बेसमेंट मधील एक कर्व्हर्ड कार पार्किंग, स्पेस क्र. ५०१, इमारत क्र. १सी, एच आणि एम		२८.०६.२०२१ दु. २.०० ते सायं. ६.००	१) रु. ७३.१९ लाख २) रु. ७.३१ लाख ३) रु. ०.५० लाख	प्रत्यक्ष कब्जा	

समोर, कोंढवा, पुणे-४११०४८ क्षेत्रः १७५५ चौ. फू. बँकेला ज्ञात भार-शुण्य v) श्री. मनोज यु खुशलानी यांच्या नावे असलेला फ्लॅट क्र. २८.०६.२०२१ १) रु. ७३.१९ लाख २, इमारत क्र. १सी आणि बेसमेंट मधील एक कव्हर्ड २) रु. ७.३१ लाख कार पार्किंग, स्पेस क्र. ५०२, इमारत क्र. १सी, एच आणि ३) रु. ०.५० लाख एम रॉयल अपार्टमेंट, सर्व्हे क्र. १८ आणि १९, तलाब फॅक्टरी समोर, कोंढवा, पुणे-४११०४८ क्षेत्रः १७५५ चौ. फू. बँकेला ज्ञात भार-शुण्य vi) श्री. मनोज यु खुशलानी यांच्या नावे असलेला फ्लॅट क्र. १) रु. ७३.१९ लाख ९०१. इमारत क्र. १सी आणि बेसमेंट मधील एक कव्हर्ड कार दु. २.०० ते २) रु. ७.३१ लाख कब्जा पार्किंग, स्पेस क्र. ९०१, इमारत क्र. १सी, एच आणि एम ३) रु. ०.५० लाख रॉयल अपार्टमेंट. सर्व्हें क्र. १८ आणि १९. तलाब फॅक्टरी मोर, कोंढवा, पुणे-४११०४८ क्षेत्रः १७५५ चौ. फू. बँकेला ज्ञात भार-शुण्य

सायं. ६.००

३) रु. १.०० लाख

बँक ऑफ बडोदा

एम. एस. शिपब्रेकिंग प्रा. लि. २८.०६.२०२१ दु. २.०० ते सायं. ६.०० फ्लॅट क्र. ८०५, ८वा मजला, बी-विंग, रोसा रॉयल बिल्डिंग, क्राऊन टॉवर समोर, ग्रेविटी फिटनेस सेंटर जवळ, २१/०६/२०२१ स. ११:०० ते दु. २:०० ३०.०९.२०१८ रोजीस १) रु. ८३.०० लाख . बी/७ ज्योती बिल्डिंग, ४३/४५ अँटॉप हिल रोड, २) रु. ८.३ लाख थकबाकी एकूण-कब्जा वडाळा (पूर्व), मुंबई-४०० ०३७ **१. श्री. पंकज**िहरानंदानी इस्टेट, पाटलीपाडा, ठाणे (पश्चिम) ४२९५०३ **कुमार अगरवाल २. श्रीम. सरला पंकज**िश्री, पुनीत पंकज अगरवाल यांच्या नावे चटई क्षेत्र–६१९ चौ. सुधांशु शेखर १२,६३,११,९३०.०/ व्यवस्थापक अधिक त्यावरील व्याज आणि परिव्यय वज , अगरवाल ३. श्री. पुनीत कुमार अगरवाल बी/७ मोब. ८५८७९५६०५४ ज्योती बिल्डिंग, ४३/४५ अँटॉप हिल रोड, वडाला **बँकेला ज्ञात भार- शुन्य** एस. के. बेहेरा तारखेपर्यंत वसुली मुख्य महाव्यवस्थापक (पूर्व), मुंबई-४०० ०३७ फ्लॅट क्र. ६६, १०वा मजला, सी-विंग, दि युक्रेस २८.०६.२०२१ १) रु. ३६३.०० लाख ८३३५०७२९०० नएल, बरकत अली दर्गा मार्ग, अँटॉप हिल वडाल २) रु. ३६.३० लाख

रॉयल अपार्टमेंट, सर्व्हें क्र. १८ आणि १९, तलाब फॅक्टरी

(पूर्व), मुंबई-४०० ०३७ पंकज कुमार आणि सरला पंकज

न यांच्या नावे कार पार्किंग (गॅरेज ७)

एकुण चर्टई क्षेत्र-१३२० चौ. फू. बैंकेला ज्ञात भार- शुन्य विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया https://www.bankofbaroda.in/e-auction.htm आणि https://ibapi.in. मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. तसेच संभाव्य बोलीदार प्राधिकृत अधिकाऱ्यांशी ९८२०२३९२३० वर सुद्धा संपर्क साधु शकतात. दिनांक : ०९.०६.२०२१